

‘रथ’ : एक आकलन.

वासुदेव सावंत.

विरतृत भाषिक अवकाश असणारा कादंबरी हा स्वभावतःच वास्तवाभिमुख असावाळमय प्रकार आहे. किंवद्दुना कादंबरी म्हणजे गद्याच्या माध्यमातून वारतवाला दिलेला प्रतिसादच होय. म्हणून कादंबरीच्या वाळमयीन गुणवत्तेचा विचार करताना तिच्या वास्तवाभिमुखतेचा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घ्यावा लागतो. कादंबरीरूपाने लेखकाने वास्तवाला दिलेलां हा प्रतिसाद म्हणजे वास्तवाचे केवळ तटस्थ वस्तुनिष्ठ चित्रण नसते, तर ते लेखकाने प्रस्तुत केलेले वास्तवाचे आकलन असते. ज्यावेळी स्वतःची काही एक मूल्यदृष्टी किंवा नैतिक भूमिका स्वीकारून लेखक कादंबरीमध्ये वास्तवाची मांडणी करीत असतो त्यावेळी कादंबरीतील वारतवचित्रणाला वारतवाच्या आकलनाचे स्वरूप प्राप्त होत असते. कादंबरीच्या संपूर्ण सरचनेतून लेखकाची मूल्यदृष्टी गर्भित (इम्प्लाईड) स्वरूपात व्यक्त होणे हे महत्वाचे असते. विशिष्ट नैतिक भूमिका स्वीकारून लिहिणे या अर्थनि जे. पी. सार्वज्ञ म्हणतात त्याप्रमाणे कादंबरीकार हा एक ‘कमिटेड रायटर’ असतो. कादंबरीकारच्या या नैतिक वांधिलकीचे म्हणजेच त्याच्या मूल्यदृष्टीचे स्वरूप तपासणे हा कादंबरीच्या मूल्यमापनातील मुक्तसा महत्वाचा मुद्दा होय. कादंबरीच्या वाळमयीन आकलनाच्या संदर्भात ही भूमिका ढोबळमानाने पुढे ठेवून गमाण पठारे यांच्या ‘रथ’ कादंबरीचा विचार करता येईल.

गेल्यादशकात प्रारंभी कादंबरीच्या क्षेत्रात उद्याला आलेल्या लेखकांमध्ये सर्वांधिक लक्षणे पैक कादंबरीकार रंगनाथ पठारे हेच आहेत. सातत्यपूर्वक कादंबरीलेखन करून आपल्या कृतीनी स्थानीयप्रसूती कादंबरीच्या क्षेत्रात स्वतःचे निविचित रथान निर्माण केलेले आहे. कोणत्याही एखादया कादंबरीकाराच्या अथवा वाळमयीन संप्रदायाच्या प्रभावापासून मुक्त असणारी त्यांची कादंबरी स्वतःच्या बेगळेणाने उक्त दिसणारी आझे. आपल्या कादंब-यांतून विविध आदायसूक्ष्मे विविध पद्धतीने पांडून एकसूीपणा किंवा

सा भैरवांगा टेस्टम्यात त्यांनी भोठेच यदा भिळविलेले आहे. त्यामुळे त्यांची प्रत्येक नवी कादंबरी नव्या अपेक्षा निर्णय करते. आपल्या अनेक कादंब-यांतून विविध आशयसूत्रांच्या द्वारे जीवनवास्तवाला विविध अंगांनी साप्तरेजप्याचा प्रयत्न पठारे करतात. त्यांची 'रथ' कादंबरी हा सुध्दा वास्तवाला सामरे जाण्याचा एक प्रभागीक बंगभीर प्रयत्न आहे.

एखादा लेखक कादंबरीसाठी कोणत्या आशयद्रव्याची निवड करतो यावरुनही त्यांची वास्तवादी असणारी बांधिलकी समजूशकरते. यादृष्टीने पाहिल्यास 'रथ' साठी लेखकानेनिवडलेले आशयद्रव्य लेखकाची समकालीन वास्तवावदलकी आस्था प्रकट करते. समकालीन साहित्यविश्व हा 'रथ' कादंबरीचा चित्रणविषय आहे. मराठी साहित्यविश्वातील एका महत्वाच्या घटनेच्या ग्रामीण साहित्य चळवळीच्या-निमित्ताने ही कादंबरी लिहिली गेलेली आहे. अर्थात अशा समकालीन घटनेचे वा विषयाचे चित्रण करताना ते व-याच वेळा 'गौसिप' च्या अंगाने जाण्याचा व अनावश्यकरित्या रोचक होण्याचा धोका असतो. पठारे यांनी हा धोका टाळलेला आहे, हे प्रथम नमूद करणे आवश्यक आहे. वाढमयीन विश्व हेच कादंबरीचे आशयद्रव्य असणे ही प्रवृत्ती १९६० नंतरच्या मराठी कादंबरीत प्राधान्याने दिसते. 'कॅलिडोस्कोप' सारखी कादंबरी वाढमयीन क्षेत्रातील व्यक्तिमहात्म्यावर प्रहार करते तर भालचंद्र नेमाडे आपल्या कादंब-यांतून लेखकाच्या समग्र नैतिक दृष्टीचा एक भाग म्हणून वाढमयीन क्षेत्रातील दांभिकता व अनैतिकता यांचे प्रभावी दर्शन घडवितात.

'रथ' च्या मलपृष्ठावर कादंबरीतीलच जे अवतरण दिलेले आहे, त्यातील 'ही काही एकत्र्यादुकळ्या माणसाची चळवळ नाही, हा जग्नाथाचा रथ आहे.' इत्यादी वाक्यांवरुन या कादंबरीचा मुख्य हेतू चळवळीचे दर्शन घुटविण्याचा असावा हे सूचित होते. पण प्रत्यक्षात कादंबरीची संरचना तपासल्यास चळवळीच्या चित्रणापेक्षाही या चळवळीचे प्रवर्तक असणाऱ्या रावसाहेब निकमांच्या व्यक्तिरेखेमोक्तीच ही संरचना केंद्रित झालेली आहे असे दिसते. यावरुन या कादंबरीचे आशयविश्व दुहेरी आशयसूत्रांच्या गुफणीतून साकार झालेले आहे असे ढोवळ्यानाने म्हणता येईल. ही दोन प्रमुख आशयसूत्रे अशी:

१) पकूण साहित्यविश्वाचे-त्यातील घटना, चळवळी, प्रवृत्ती आणि व्यक्ती यांचे चित्रण; आणि २) ग्रामीण साहित्याची चळवळ उभी करणा-या रावसाहेब निकमांच्या मनातील ताण-तणावाचे, अंतर्द्वाचे चित्रण. 'रथ' च्या आशयाच्या अशा दोन पातळ्या दाखविता येतात. अर्थात ही विभागणी विश्लेषणाच्या सेप्यीसाठीच केलेली आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पण या विभागणी वरून 'रथ' चे एक महत्वाचे वैशिष्ट्य लक्षात येते, ते असे की 'रथ' ही केवळ व्यक्तिकेंद्रित, व्यक्तिवादी भूमिकेतून लिहिलेली कादंबरी नाही. व्यक्तिजीवनाचे आंतरिक वास्तव आणि व्यक्तिच्या भोवतालचे सामाजिक पर्यावरण या दोन्हीची अपरिहार्य अशी एकात्मता 'रथ' च्या आशयातून प्रतिक्रियेत झालेली आहे. व्यक्तिगत वास्तव आणि सामाजिक वास्तव या दोन्हीचे एकात्म चित्रण करणे हा नवकादंबरीचा एक महत्वाचा विशेष म्हणून विलास सारंगयांनी नोंदवलेला आहे. (पहा: सिसिफस आणि बेलस्का.) 'रथ' मध्ये या एकात्म किंवा समग्र दृष्टिकोणाच्या प्रत्यय येतो, येथे रावसाहेब निकमांच्या मानसिक अंतर्द्वाच्या चित्रणावरोबरच ते ज्या वाढमयीन व सामाजिक पर्यावरणात वावरतात त्या पर्यावरणाचेही दर्शन घडते.

मादुहेरी आशयसूत्रांना कवातमक संस्करणेचेरूप 'रथ' मध्ये कलाप्रकारे दिलेले आहे, हेही तपासून पहाण्यासाठेले आहे. गोदानकार येथे भरणारे ग्रामीण साहित्य समेलन या घटनेच्या अनुरोधाने कादंबरीचा

कथात्मक वंधरच्छत्र जातो. या समेलनाची पूर्वतयारी व त्याची सांगता अशा सुभरे महिनाभरात घटवण्या विविध घटनांपैदून कादंबरीचे दुहेरी आशयसूत्र विकसित होत जाते. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या मुख्य घटनेच्या अनुषंगाने मराठी वाडमयविश्वाचे दर्शन घडविणाऱ्या इतर अनेक घटना कादंबरीत येतात. साहित्यविश्वात वावरणाऱ्या अनेक लहान-मोठ्याच्यकरी भेटतात. प्रा. कानकडे सारखा उत्साही कार्यकर्ता, 'वाडमय' मध्ये ज्याची एक च कथा छापून आलेली असा प्रा. पाटलांसारखा नवोदित लेखक, मराठी साहित्यविश्वात रवतःचा विलक्षण दबदवा निर्माण केलेले, 'वाडमय' चे मितभाषी संपादक श्री. कल्याण, केळकरांचा व्यत्यास वाटावे असे खुलूमखुला स्वभावाचे संपादक बाबूराव जेस्ते, सामान्य दर्जाच्या शुगारकथा लिहिणारे 'महाराष्ट्र' चे संपादक गोखले एका बाजूला तरुदरीकडे पांढरेपेशा जगण्याच्या समाज्या संकल्पनाच जिथे मोरून पडतात अशा प्रकारचे मनरवी जीवन जगणारे ताकदीचे लेखक बापूराव; अशा विविध प्रवृत्तींच्या लेखक संपादकांवरो वरच वेगवेगळ्या वाडमयीन भूमिका घेऊन उभे राहिलेले समीक्षक आणि विविध 'वाडमयीन विचारप्रयाह यांचेही दर्शन कादंबरीतून घडते. साहित्याला प्रस्थापितविरोधी लड्याचे साधन मानणारे मार्वर्सवादी संभाजीराव गायकवाड, कलावादी भूमिकेचे समर्थक प्रा. जोशी, साहित्य हे जीवनावेच एक अंग असल्याने विश्वासूद वाडमयीन भूमिका स्वीकाराता येत नाही असा जीवनवादी विचार मांडणारे भाऊसाहेब सुभेदार, ग्रामीण साहित्याचे समर्थक शिंदे, तर ग्रामीण साहित्याच्या मर्यादा दाखवून दर्शित साहित्याची बाजू हिरीरीने मांडणारे नामदेव थोरात, या लेखक-समीक्षकांच्या विचारातून प्रारंभी साहित्यविश्वातील विविध प्रवृत्तींचा वेध 'रथ' मध्ये घेतला जातो. विविध व्यक्तिमध्ये होणा-या वाडमयीन चर्चाव संवाद, समेलनातील चर्चा यांच्याद्वारेही साहित्यविश्वाच्या अंतर्गाचे दर्शन घडविले जाते. या सर्वांवरो वरच वाडमयीन चलवळीचा राजकीयफायशासाठी वापर करून घेणा-या ग्रामीण नेतृत्वाचे विषयही आमदार मोरे-पाटलांच्या रूपाने उभे केलेले आहे.

अशा प्रकारे समकालीन वाडमयविश्वाचे वारतव 'रथ' च्या कथात्मक संरचनेचा रोख मुख्यत्वे रावसाहेब निकमांच्या मानसिक संघर्षाच्या दिशेनेच केंद्रित झालेला आहे, हे संरचनेच्या विश्लेषणातून दाखवून देता येते. 'रथ' चा शेवट जरी फक्त पाहिला तरी त्यावरून वरील विधान स्पष्ट होईल. कादंबरीच्या आगदी सुरुवातीपासूनच रावसाहेबांच्या मनातील दुंद्रात्मकता दाखविणा-या घटना-प्रसंगांची कुशलतेने गुंगाळ केलेली आहे. उदा. कादंबरीच्या सुरुवातीलाच रावसाहेब निकमांच्या द्विधा मन: स्थितीचे चित्र उभे केलेले आहे. एका बाजूला कामत दांपत्याकडील काव्यसंघेच्या संपन्न आस्थादाचे आमंत्रण तर दुसरीकडे त्याचवेळी आमदार मीरायांच्याशी होटेल 'रिझ' मध्ये ठरलेली भेट अशा दोन परस्यर विरोधी प्रवृत्तीच्या तप्पात रावसाहेब सापडलेले. कामतांच्या घरचे उच्चभू, सुखद आणि तलम सुगंधी वातावरण रावसाहेबांना हव्हांसं वाटणार, तर दुसरीकडे चलवळ उमी करण्याची उर्मी असा हाताण आहे. रावसाहेबांच्या मनातील याताणाचे किंवा दुंद्राचे क्रमाने होत जाणारे विकरण अन्य विविध प्रसंगांतून प्रभावीपणे दाखविले जाते. यादीने फारलेकर या पात्रांची कादंबरीमध्ये केलेली निर्मिती वैशिष्ट्यपूर्ण बाटते. हे पात्र रावसाहेबांच्या मनातील अंतर्दृष्टीची तीव्रता स्पष्ट करणारा एक उत्तेक निंदू म्हणूनच निर्माण करण्यात आलेले आहे असे बाटते. पात्रानेकरने मुलाकृतीच्या वेळी रावसाहेबांना 'तुमची समाजात जाऊन काम करण्याची उर्मी नैसर्गिक की अनैसर्गिक?' असा प्रश्न विचारे, रावसाहेब अस्वरूप होऊन भटकत असताना नेमकी पात्रानेकरदीचत्यांची भेट होते आणि रोवटी सम्मेलन संपल्यावर पात्रानेकरला पहास्ताच रावसाहेबांच्या मनातील अस्वरूपतेचा प्रचंड रफोट होणे

मनातील प्रमुख विचार रावसाहेबांच्या मनातील अंत संघर्षाचे क्रमांक माने प्रसर होत जाणारे वित्रप लेखकाने सोळणा सामग्रीने केलेले आहे.

रावसाहेबांच्या मनातील अंतद्वारा अनेकै फैलू आहेत. पण या अंतद्वारा चाप्रमुख फैलू असा: आपण एक आत्मनिष्ठ लेखक आहोत याची रावसाहेबांना जाणीव आहे, पण आत्मनिष्ठ लेखक असूनही जे सामाजिक कार्य आपण हाती घेतलेले आहे, त्याकार्याची आपली प्रेरणाही प्रामाणिक आहे, असा त्यांचा विभास डळवळित झालेला आहे. आपण हाती घेतलेल्या साहित्य चळवळीमागची प्रेरणा कितपत शुद्ध आणि प्रामाणिक आहे, याचिषी रावसाहेब अंतर्मनाच्या पातळीवर कुठेतरी सादांक आहेत. अशा प्रकारती सादांकता असण याचा अर्थ त्यांचा विवेक जागा होतो. ग्रामीण साहित्याची चळवळ एका विशुद्ध हेतूने सुरु केलेली असली तरी शेवटी साहित्यात बाकी सगळ्या गटांपेक्षा एक मोठा दबावगट निर्माण करणे आणि आपण त्याचे अध्यर्थ बनणे हेच अतिम साध्य आपण गाठू पहात आहोत काय? म्हणजे स्वतःला वाढवणं हीच आपल्या कार्यामागची खरी प्रेरणा आहेकाय? असे प्रश्न रावसाहेबांच्या मनात जागे होतात. ग्रामीण साहित्य चळवळीमध्ये स्वतःचंनेतृत्व त्यांनी ज्याप्रकारे प्रस्थापित केलेलं आहे, त्यावरूनही त्यांच्या मनातील सुप्त महत्वाकांक्षेचा प्रत्यय येऊ शकतो. खेर तर ग्रामीण साहित्याची चळवळ जाणीव पूर्वक रावसाहेबांनी स्वतः सुरु केलेली च नाही. शेवगावच्या कॉलेजवर प्राध्यापकी करणाऱ्या कानवडेनं हैरी ग्रामीण लेखकांना हाताशी धरून 'साहित्य-संवाद' हा छोटासा उपक्रम मुद्दात सुरु केलेला. वाढत वाढत त्याचं रूपांतर एका ग्रामीण साहित्य संमेलनात होतं. एक निमंत्रित म्हणून रावसाहेबांच्या या संमेलनाशी संबंध येतो आणि नंतर हव्हलू कानवडेनी सुरु केलेल्या या साहित्यिक उपक्रमाचे सूत्रधारत्व रावसाहेब बनतात. रावसाहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या साहित्य-चळवळीचे स्वरूप त्या उपक्रमाला प्राप्त होते. रावसाहेबांची ही कृती त्यांनी अंगिकारलेल्या कार्यामारील हेतू पूर्णतः विशुद्ध नाही हेच सिद्ध करते. आपल्या या चळवळीसाठी रावसाहेब ग्रामीण भागातील धनिक वागायतदार, जहागिरदार आणि राजकारणी नेतृत्वांना हाताशी धरतात. साळुंके सारख्या मंत्राच्या आशिर्वादाने साहित्य संस्कृती मंडळावर जाण्याची संधीही रावसाहेबांपुढे चालून आलेली आहे. चळवळीसाठी द्या साहित्यवाद्य गोष्टी त्यांना कराव्या लागत आहेत आणि त्यांच्या कलावंत मनाला या गोष्टीबद्दलची खंत कुठेतरी खोलवर अस्वस्थ करीत आहे. त्यांच्या जागा झालेला विवेक त्यांच्या या अस्वस्थतेचं, त्यांच्या मानसिक द्वंद्वाचं कारण आहे. विवेकाचे हे दडवण सुगाराऱ्यासाठी आपल्या व्यवहारवादाचं समर्थनही ते करू पहातात. आपलं कार्य हे ग्रामीण भागातल्या तसेच पिढीची कुचंबणा थांबविष्याचं कार्य आहे, असं ते दुस-यांनाव स्वतःलाही पटवून देऊ पहातात. किंवा आपल्या कार्याचे महत्व लक्षात घेताते कार्य प्रामाणिक आहे की आप्रामाणिक असा प्रश्न च उपस्थित होत नाही, असे म्हणून आपल्या विवेकशीलेला सामोरे जाण्याचे ते टाळू पहातात. आपल्या कार्याचे रावसाहेबांनी केलेले हे समर्थन म्हणजे एक प्रकारचा 'अपराधांड' (गिल्टी कॉन्नासनेस)च आहे. पण जी विवेकशीलता ते दडपू पहात आहेत, ती पारनेरेकरच्या प्रश्नाने पुन्हा जागी होते. त्यामुळे आपल्या कार्याची उर्मी नैसर्गिक की अैनैसर्गिक हो पारनेरेकरचा प्रश्न वस्तुतः रावसाहेबांना स्वतःलाच पडलेला प्रश्न आहे. म्हणून वरकरणी साधारण व निसरदारी वाटणा-या पारनेरेकरच्या प्रश्नाने रावसाहेबांच्या मनाचा तळ ढवळून निषेतो आणि मानसिक संवर्ष व आस्वस्थता यांनी ते पछाडून जातात.

बालभयीन चळवळीच्या आधाराने वैयतिक महत्वाकांक्षा पूर्ण करू पहाणे किंवा या चळवळीच्या

निमित्ताने राजकरण्यांना हाताशी धर्म काही लाभ पद्धत यादून घेण यात्रून निर्मित होणारा प्रश्न हात्याक्रिया नैतिकतेचा प्रश्न आहे असे म्हणता येईल. पण रावसाहेबांचे अंतरिक दृष्ट केवळ नैतिक प्रश्नातून निर्मिती प्राप्त आहे, असे नसून त्यात्या एक वाढमपीन किंवा कलमध्यवहाराच्या पातळीवरचीही वाजू आहे. प्रश्न रावसाहेबांपुढचा प्रश्न केवळ नैतिक आचरणाचा नसून एका कलमध्यवहाराचीही आहे. एकावजूला कलमनिर्मिती हा एकच्या चाचा प्रवास आहे, तिचा सामाजिक वांगिलकीच्या तत्वाशी संबंध नाही असे मानून कलेच्या स्वायत्तेचा पुरस्कार करणारी भूमिका आणि दुसरीकडे कलमध्यवहाराचा सामाजिक व्यवहाराची संबंध असतो. अदी भूमिका आणि या भूमिकेशी निगडित असणाऱ्या वाडमपीन चळवळी या दोहीतील योग्य काय आणि अयोग्य काय हा प्रश्नही रावसाहेबांच्या मानसिक संघर्षाच्या मुळाशी आहे. ते स्वतः एका चळवळीचे अधर्म आहेत, पण लेखक म्हणून त्यांची घडण कला आणि कलावंत यांच्या स्वायत्त विश्वाला महत्व देणा-या वाढमध्यपरंपरेत झालेली आहे. त्यामुळे कलगवंत म्हणून फक्त आपल्या निर्मितीशी प्राप्ताणिक रहावंती की सामाजिक कर्तव्य म्हणून चळवळीही चालवावी या दुंदात रावसाहेब सापडलेले आहेत. गोदानगराच्या साहित्यसंमेलनात विविध वक्त्यांनी मांडलेले विचार ऐकल्यावर रावसाहेबांच्या मनातील हे द्वंद्व अधिकच तीव्र होते. सगळ्याच वाजू सगळीच प्रतिपादनं योग्य वाटूलागतात. पण या सगळ्या परस्परविरोधी विचारांच्या गुंत्यात भरफटत गेल्यावर शेवटी आपणाला काहीएक उत्तर सापडतंय असं रावसाहेबांना वाटू लागतं. कुठंतरी काश दिसल्यासारखं त्यांना वाटतं. सगळ्या परस्परविरोधी वाटणा-या वाढमपीन विचारांचं सार शेवटी एकच आहे. ते म्हणजे कलावंताने स्वतःशी इमान राखले पाहिजे, अशा निष्कर्षावर रावसाहेब येतात. 'कलावंताने स्वत्वं जपले पाहिजे, स्वतःशी प्राप्ताणिक राहिले पाहिजे. कलानिर्मितीच्या प्रक्रियेत सामाजिक जाणिवेचा संबंध येत नाही. कलानिर्मितीच्या वेळी कलावंत हा फक्त कलावंत असतो, तो इतरकुणी नसतो.' अशा कलावादी भूमिकेवर रावसाहेबांच्या विचारांचा लंबक स्थिर होतो. म्हणून आपली ही निश्चित भूमिका पाठवेकरण्युदे मांडताना ते म्हणतात 'कलानिर्मितीसाठी चळवळीचा उपयोग होऊ शकेल असं मला वाटत नाही-- कारण चळवळ म्हटली की तत्वज्ञान आलं, भूमिका आली, मग तिला दार्शनिक पाया आवा लागतो आणि दर्शनं धर्मासारखी असतात!'

इथे रावसाहेबांनी एक निश्चित भूमिका स्वीकारल्यावर त्यांच्या मनातील द्वंद्व वस्तुतः संपायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. 'कलानिर्मितीसाठी चळवळीचा उपयोग नाही, हेतात्विक पाठवळीवर त्यांना पटलेले असले तरी प्रत्यक्षात ते चळवळीपासून मुक्त होऊ शकत नाहीत. त्यांना दिसलेला प्रकाश क्षणिकच ठरतो. चळवळ वाढली पाहिजे ही धडपड चालूच रहाते. त्यासाठी मंत्री-आमदारांशी संबंध वाढवण, त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळविण्याची धडपड करण, साहित्य-संस्कृती मढळावर स्वतःची वर्षी लावून घेण या व्यावहारिक गोष्टी रावसाहेब करतच राहतात. चळवळीच्या नावाखाली तडजोडी करताना पुढ्या व्यवहारवाद आणि स्वतःचा विवेक यांच्यातला झगडा प्रवर्ह होतो. स्वतःचा अप्राप्ताणिकपणा रावसाहेबांना टोचत राहतो. तात्विक भूमिका मांडणारे आणि वैचारिक संघर्षाची भाषा करणारे लोक यांचाच रावसाहेबांना मग संताप यायला लागतो. यांच्या मतांची पर्वा आपण का करावी? असं त्यांना वाटू लागतं 'कुणीही उदाय आणि आपल्या मनावर वक्तव्य ठेवावा! एवढे दुवळे आपण कधीपासून झाले? मल काय करायचं ते ठरवायला मी समर्थ आहे. तुम्ही मला काहीही सांग नका. रावसाहेबांना वाटले, हे शुद्धतेचे पूजक आपल्यास जाहू पहाताहेत! यानिवेदनातून रावसाहेबांच्या मनातील लळवळीचं दर्शन उत्तमप्रकारे घडतं. स्वेतर रावसाहेबांचा

द्वारा नाम संवाद मध्ये असुध-जीवि प्रामाणिक वर्तनाशरथाच्या संताप आहे. संमेलन संपत्त्यावर जेव्हा पासून आपली मासीच्याची ग्रेड होते सेश्या रावसाहेबांच्या मनातील पा संतापाचा स्फोट होतो. पारनेकरनेच मूळ पुढायाची चाचा वेळी निघारलेल्या प्रक्षणाने रावसाहेबांच्या मनात अस्वस्थतेच बीज पडलेलं आहे. आता त्यांची ही अस्वस्थाटा टोकाळा पोहोचलेली आहे. म्हणून पारनेकरला पहाताच अस्वस्थतेचा उद्रेक होतो. पारनेकरलाने संतापाने जेवोल्होत त्यातून ते आपल्या व्यवहारावादाचं समर्थन स्वतः लाच पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 'तुम्हाला तुमच्या शुद्धतेची फार खर्मेड आहे पारनेकर! -- माझ्यावर नियंत्रण ठेवायचा तुम्हाला याच अधिकार? तुम्ही मला इमानाच्या गोषी काय म्हणून सांगता? -- माझ्या कार्याच्या प्रेरणा निघारणारे तुम्ही कोण? निर्मिती, आस्वाद, साक्षीत्व हे वोलयला ठीक. नंतरच्या व्यवहारात त्यांचा संबंध कुठे येतो?' इत्यादी विधानातून रावसाहेबांच्या मनात नेपकं काय टोचतंय हे कल्पून येतं. शेवटी शेवटी तर 'व्यवस्थेत वर जायचं असेल तर पायाखाली काय चेंगरतंय याचा विचार कशाला करायचा?' असं स्वतः च्या व्यवहारावादाचं चक अनैतिक वाटेल असं समर्थनही रावसाहेब करतात. रावसाहेबांच्या या मानसिक उद्रेकाच्या वर्णनाने काढबरीचा शेवट होतो. काढबरीचा हा शेवट अत्यंत प्रभावी आहे. काढबरीच्या प्रारंभायासून क्रमाक्रमाने उत्कट होत जाणारं रावसाहेबांच्या मानसिक द्वंद्वाचं आशयसूत्र लेखकाने शेवटी अत्यंत कुशलतेने एका परमोच्चविंदूवर नेऊ ठेवलेले आहे. आणि मनोविश्लेषण किंवा संज्ञाप्रवाही निवेदनतंत्राचा वापर न करताही रावसाहेबांच्या मानसिक संघर्षाचं चित्रण अत्यंत प्रत्ययकारी करण्यात लेखकाने चांगलेच यश मिळविलेले आहे.

रावसाहेबांच्या आंतरिक द्वंद्वाची आणखी एक वाजूया काढबरीत प्रभावीपणे दाखवली गेलेली आहे. एका वाजूला ग्रामीण जीवनातील अनुभवांचे सचे दर्शन घडविणारे लेखक म्हणून रावसाहेबांनी साहित्यविश्वात मोठं स्थान मिळवलेलं आहे, पण दुसरीकडे दैनंदिन जगण्यात मात्र शहरी पांढरपेशा वर्गाचे आदर्श स्वीकारून ते जगत आहेत. मूळची ग्रामीण संवेदनशीलता आणि प्रत्यक्षात मध्यमवर्गीय प्रतिष्ठेच्या संकल्पनांनी जखडलेलं जगणं यादुहेरी पेचात रावसाहेबांची ओढाताण होते आहे. खरेतर शहरवासी झालेल्या आजच्या ग्रामीण माणसांचीच ही प्रातिनिधिक अवस्था आहे. आधुनिक जीवनाला सामोरे जाताना प्रत्येक ग्रामीण व्यक्तिला या द्वैताला तोंड चावे लागणे अपरिहार्य आहे. त्यामुळे ग्रामीण साहित्य चलवळीचे पुरस्कर्ते आणि स्वतः ग्रामीण लेखक म्हणून नाव मिळवलेले रावसाहेब वस्तुतः ग्रामीण वास्तवाणासून फार दूर आलेले आहेत. रावसाहेबांच्या ग्रामीणतेशी तुटलेल्या या नात्याचे दर्शन काढबरीमध्ये त्यांच्या बहिणीच्या हकिकीतीतूम मांडले जाते. रावसाहेबांची अशिक्षित, दरिद्री आणि नवन्याच्या छळवादाने गांजलेली बहीण रावसाहेबांच्या धरी येते, तेव्हा तिच्या दुःखाने रावसाहेबांचं हृदय असंख्य बाणानी विघ्द होऊन जातं. पण बहीण मरुचाई आणि तिची मुलमी जना यांच्या आगमनामुळे रावसाहेबांच्या सुरळीत मध्यमवर्गीय जीवनछळमान्याही एक सूक्ष्मसा धक्का वसतो. शहरी प्रतिष्ठेच्या कोणत्याच संकल्पनापर्यंत वसणार बहिण आणि भाचीचं बालबोध वर्तन रावसाहेबांच्या मध्यमवर्गीय मनाला अस्वस्थ करतं. बहीण ल्वकर परत जावी असं मनासून वाढू लगतं. बहिणीच्या मुलीनं दोन दिवसात आपली शांतता खराब केली म्हणून ते चिडतात. पण आपलं हे चिडणं योग्य नाही याची जाणीवही त्यांना होते. 'आपण मनानं आणि सवयीनं दुःखाणासून, मोकळ्या आसुध्यापासून दूर गेलेय. आपण ग्रामीण गरिबाच्या दुःखाविषयी तळमळीनं बोलतो पण हे दुःख आपल्या जळज आणलं सर त्याला दुरलेटून आपली सुरक्षितता जपतो' हे सत्य रावसाहेब प्रामाणिकपणे मान्य करतात.

रावसाहेबांच्या मनातील अंतर्द्दृष्टाचे असे चित्रण पैलू 'रथ' मध्ये नेटकेपाणे मांडले जातात आणि एका लेखकाच्या अंतर्जीवनाचे चित्र प्रत्ययकारकपणे रेखाटले जाते. वाढूमयीन यशाच्या दृष्टीने 'रथ' कांदंबरीची ही एक जमेची बाजू आहे.

'रथ' मध्ये रावसाहेबांच्या अंतःसंघर्षाचे, दृष्टाचे हे जे चित्रण केलेले आहे, त्यामागे लेखकाचे उरिए काय आहे? या चित्रणातून पठारे काय सूचित करू पहात आहेत? असा एक प्रश्न ही कांदंबरी वाचव्यावर उभा राहतो. मराठीतल्या ग्रामीण साहित्य चलवळीविषयी लेखकाला काही सांगायचे आहे काय? एका प्रस्थापिताविरोधी चलवळ उभी करू पहाणा-या लेखकाला कोणत्या संघर्षाला सामरो जावे लागते हे दाखवायचे आहे काय? एखाचा आत्मप्रश्न लेखकाने स्वतःच्या प्रकृतीस विरोधी असे चलवळीचे कार्य स्वीकारणे योग्य ठरत नाही असे सूचित करायचे आहे काय? की चलवळीच्या आधाराने वैयक्तिक हितसंबंध साधू पहाणाच्या, चलवळीच्या करियरिस्ट नेतृत्वाचा दांभिकपणा दाखवून घायचा आहे? ग्रामीण साहित्य चलवळ आणि तिचे नेतृत्व यांच्यातील विरोधाभास व विसंगतीचे दर्शन घडविण्याचा हेतू यामागे आहे कौम? यापैकी कोणताच एक निश्चित निष्कर्ष 'रथ' कांदंबरी वाचून काढता येत नाही. कारण 'रथ' मधील आशयद्रव्याची मांडणी लेखक फार तटस्थपणे करीत आहे असे जाणवते. त्यामुळे या सागळ्या चित्रणामागे लेखकाचा हेतू काय किंवा त्याची दृष्टी काय यावळून संदिग्धता निर्माण होते. कांदंबरीतील घटना-पात्रांकडे वाचकांनी कोणत्या परिषेकातून पहावेहे लेखकाने सूचित करणे आवश्यकच असते. त्यासाठी कांदंबरीतील आशयद्रव्याच्या मांडणीतून लेखकाचा काही एक मूल्यविवेक किंवा भूमिका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यक्त व्हावी लागते. पण 'रथ' मध्ये लेखकाच्या या मूल्यविवेकाचं पुरेशा स्पष्टपणे दर्शन घडत नाही. त्यामुळे कांदंबरीच्या एकूण मांडणीत काही त्रुटी निर्माण होतात असे जाणवते.

या कांदंबरीच्या मलपृष्ठावर बळवू म्हणून कांदंबरीतलेच 'ही काही एक व्यादुकच्या माणसाची चलवळ नाही. हा जगनाथाचा रथ आहे---' हे अवतरण छापलेले आहे. या बळवूरून 'रथ' कांदंबरीचा मुख्य हेतू किंवा तिचे मुख्य आशयसूत्र चलवळीचे चित्रण करणे हेच आहे, असा ग्रह होतो. पण प्रत्यक्षात कांदंबरीची संरचना मात्र रावसाहेबांच्या मानसिक संघर्षभोवती केंद्रित झालेली आहे. हा संघर्षही पुन्हा व्यक्तिकैदित स्वरूपातच प्राधान्याने मांडला जातो. त्यामुळे कांदंबरीच्या 'बळवू' मधून सूचित होणारा हेतू आणि प्रत्यक्षात कांदंबरीची संरचनायात तफावत पडते. कांदंबरीच्या उद्दिष्टावळूची लेखकाची अनिश्चितताया तफावतीतून र्यष्ट होते.

चलवळीचे वर्णन करताना 'जगनाथाचा रथ' ही जी प्रतिमा वापरलेली आहे, ती सूचक आहे. लेखक या चलवळीकडे एक महत्वाची घटना म्हणून आस्थेवार्दिकपणे पहातो आहे, हे या प्रतिमेस्या वापरातून सूचित होते. पण कांदंबरीमध्ये मात्र लेखक चलवळीच्या बाजूचा दृष्टिकोण घेऊन लिहितो आहे, किंवा वाचकाच्या मनात चलवळीवळू सहानुगूही निर्माण व्हावी अशा चाक्षुसविंदूतून चलवळीचे चित्रण करतो आहे, असेही निश्चितपणे म्हणतात येत नाही. कारण कांदंबरीत या चलवळीच्या काही मर्यादिही लेखक दाखवू पहात आहे. ही वाढूमयीन चलवळ रेवटी एका विशिष्ट जातीसमूहाची चलवळ बनत जाते आहे, असे दाखवते. जाते. या चलवळीच्या निर्मितीमागचा रावसाहेबांचा हेतू पुरेशा विशुद्ध किंवा प्रामाणिक नाही असेही सूचित केलेले आहे. एवढेच नव्हे तर 'साहित्यनिर्मितीसाठी चलवळीचा काही उपयोग नाही' हे सत्य पटूनही व्यक्तिगत महत्वकांक्षेसाठी चलवळ पुढे चालविली जात आहे असेही दाखविलेले आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की

मानसिक संबंधातील अणि दिव्याभ्यासी नामांकन भूमिका हे एक दोष। असा नीचलवळ म्हणजे पक्ष लेखकाचा महानांश वाढवण्याचा नांदनी प्रयत्न आहे, पाण्याग्रीण साहित्य चलवळीचाल असा स्पष्ट टीकात्मक दृष्टिकोण स्वीकारला चलवळीचे सत्पात्त्य दाखविण्याच्या हेतूने 'रथ' काळवळी लिहिले आहे, असेही ठापणे म्हणता येत नाही. कारण चलवळीचे समर्थन करारे मुद्रेही कांदले गेलेले आहेत. रावसाहेबांच्या विचारातून, मुख्यांशातील ग्रामीण साहित्य चलवळीची नाजू मारुप्पात आलेली आहे. चलवळ म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे, अशा विभानातून चलवळीचा गौरवही केलेला आहे. येथे कदाचित असे म्हणता येईल की चलवळीचे समर्थन रावसाहेब या पात्राने केलेल्या समर्थनाविषयी लेखकाला काय म्हणायचे आहे? रावसाहेबांची भूमिका लेखकाला मान्य आहे की अपान्य? पण याबाबत लेखकाने काही निश्चित दृष्टिकोण स्वीकारलेला आहे असे दिसत नाही. त्यामुळे 'रथ' मध्ये ग्रामीण साहित्य चलवळीचे समर्थनही पुरेस्या स्पष्टपणे येत नाही किंवा या चलवळीचे टीकात्मक दृष्टिकोणातून केलेले परीक्षण म्हणूनही 'रथ' कडे ठापणे पहाता येत नाही.

भूमिकेच्या या संदिग्धतेचा परिणाम कांदंबरीतील रावसाहेबांच्या व्यक्तिरेखेवरही झालेला आहे. रावसाहेबांच्या व्यक्तिचित्रातही काही कबे दुवे आढळतात. रावसाहेबांच्या व्यक्तिचित्राकडे पहाण्याची 'रथ' च्या लेखकाची भूमिका सहानुभूतीची आहे की टीकात्मक? या प्रश्नाचेही निश्चित उत्तर देणे कठीण आहे. रावसाहेबांच्या मानसिक संघर्षाचे चित्रण ज्या प्रभावीपणे कांदंबरीत येते त्यावरून रावसाहेबांविषयी वाचकाच्या मनात सहानुभूती निर्माण व्हावी असा लेखकाचा हेतू असावा असे वाटते. पण दुसरीकडे रावसाहेबांच्या अप्रामाणिकपणाचे, चलवळीच्या नावाखाली व्यक्तिगत हित साधूपहाण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन घडविले जाते. 'तुम्हाला वर जायचं असेल तर पायाखाली कोण चेंगरतय याचा विचार कशाला करायचा?' असं म्हणप्पाइतपत ज्या रावसाहेबांचं नैतिक अधःपतन झालेलं आहे, त्यांच्याविषयी सहानुभूती वाटणं फारसं शक्य नाही. पण रावसाहेबांच्या या अप्रामाणिकपणाची, दांभिकतेची कठोर चिकित्साही लेखकाने केलेली दिसत नाही.

रावसाहेब ज्याग्रामीण साहित्य चलवळीचे प्रवर्तक आहेत अशा चलवळीची प्रकृतीच प्रस्थापित साहित्यवस्थेच्या विरोधी असते. त्यामुळे अशा चलवळीमागे एक प्रस्थापित - विरोधी अशी वाढमयीन, वैचारिक भूमिका असणे आवश्यक असते. पण अशी प्रस्थापित विरोधी वाढमयीन भूमिका रावसाहेबांनी घेतलेली दिसत नाही. उल्ट वाढमयीन भूमिकेबाबत त्यांच्या मनात फार गोंधळच आहे. रावसाहेबांच्या मनातील या वैचारिक गोंधळाचे दर्शन 'रथ' मध्ये घडते, पण या वैचारिक गोंधळाचे नेमके मूल्यमापन मात्र कांदंबरीत येत नाही.

पानरेकरला दिलेल्या मुलाखतीत रावसाहेबांनी चलवळीमागील भूमिका अधिक नेमकेपणाने मांडलेली आहे. 'आसवादाच्या पातळीवर एक कलाकृती म्हणून साहित्याला स्थान असते, हे खरे आहे, पण कलाकृती ही समाजात घडत असते व समाजातच तिला अस्तित्व असते. त्यामुळे ती एक सामाजिक वस्तूही आहे. त्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक संर्दभातही साहित्याला महत्व प्राप्त होते,' साहित्याच्या 'समाजसापेक्षतेवडलची अशी स्पष्ट भूमिका रावसाहेबांनी मुलाखतीमध्ये मांडलेली आहे. रावसाहेबांच्या या मुलाखतीसंबंधी कांदंबरीत पुढील निवेदन येते. 'रावसाहेब बोलत होते -- कुठंही अडखलप्प्यासारखं रावसाहेबांच्या दृष्टीन काहीही नव्हत, गेली चार-पाच वर्ष ते याविष्यावर चिंतन करीत होते.'

चार-पाच वर्षांच्या भूमिकेने रावसाहेबांची वैचारिक भूमिका निश्चित झालेली असूनही गोदानगरच्या साहित्यामेलनातील भाषणे आणि चर्चा ऐकून त्यांच्या मनात वैचारिक गोंधळ आणि संभ्रम निर्माण झालेला दाखवलेला आहे. सगळ्याच बाजू, सगळ्याच प्रतिपादनं त्यांनायोम्य बाढूल्यागतात. सगळ्यात खरी भूमिका कोणती हे कळत नाही. रावसाहेबांचा हा वैचारिक संभ्रम आणि सुरुवातीला आलेले 'चार-पाच वर्षांच्या चिंतनाने त्यांची भूमिका निश्चित झालेली होती' अशा आशयाचे विधानयां दोन्हीचा नीट मेळवसत नाही. वैचारिक गोंधळातून शेवटी रावसाहेबांना निश्चित असं काही एक सापडत, त्यांना प्रकाश दिसतो, तो कोणता? तर 'साहित्य निर्मितीचा सामाजिक जाणिवेशी काही संबंध नसतो, सामाजिक परिवर्तन, तत्वज्ञान, भूमिका, चळवळ सगळ्या गोष्टी साहित्यानिर्मातीत निरूपयोगी, प्रतिकूल आहेत.' अशा एका कलावादी भूमिकेवर रावसाहेब पोहचतात. मुलाकृतीमध्ये रावसाहेबांनी साहित्याच्या समाजसापेक्षतेचा पुरस्कार करणं आणि संमेलनातील केवळ दोन दिवसातील भाषणे ऐकून शेवटी एका कलावादी भूमिकेवर येणं यात मोठीच विसंगती आहे. पण काढबरीकाराने या विसंगतीचा नेमका निर्देश मात्र केलेला नाही. दुसरे असे की ग्रामीण साहित्य चळवळीच्या प्रवर्तकाने कलावादी, समाजनिरपेक्ष अशा वाडमयीन भूमिकेचा पुरस्कार करणं हाच एक मोठा विरोधाभास आहे. पण या विरोधाभासाचे पुरेसे आकलन 'रथ' च्या लेखकाला झालेले आहे असे दिसत नाही. उलट 'एक नवा प्रकाश सापडणे,' अशा शब्दात कलावादी भूमिकेचा गौरवच लेखकाने केलेला आहे.

याचा अर्थ असा की वाडमयीन विश्वाचे दर्शन घडविणारी काढबरी लिहिताना स्वतः काढबरीचे वाडमयीन आकलन सखोल असले पाहिजे. पण या सखोल आकलनाचा पुरेसा प्रत्यय येत नसल्याने रचनादृष्टचा प्रभावी असूनही 'रथ' अपेक्षित उंची गाढू शकत नाही. ही मर्यादा मान्य करूनही समकालीन वाडमयीन विश्वातील वास्तव हेच आशयद्रव्य निवडणारी एक वास्तववादी काढबरी म्हणून 'रथ' लक्षवेधक ठरते.

